

15th August, 2020

National Stock Exchange of India Ltd.

Listing Department.

Exchange Plaza, C-1, Block- G,

BandraKurla Complex,

Bandra (East) Mumbai-400 051.

Fax No. 26598235/8237/8347.

Symbol: EBIXFOREX

BSE Ltd.

Corporate Relation Department,

Listing Department,

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400 023.

Facsimile No. 22723121/22722037/2041

Scrip Code : 533452

Dear Sir/Madam,

Sub: 35th Annual General Meeting for the Financial Year 2019-20 – Newspaper Advertisement.

Pursuant to the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper clippings published by the Company with regard to the captioned subject published in Financial Express and Navshakti on August 15, 2020.

This is for your information and appropriate dissemination.

Thanking you,

Thanking you,

For EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED (Erstwhile Weizmann Forex Limited)

Sushama Kadam Company Secretary

Encl. as above

EbixCash World Money India Limited (erstwhile Weizmann Forex Limited)

Registered Office: - Forbes Building, Ground Floor, East Wing, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai 400 001.

Tel:- +91-22-62881500

CIN No. L65990MH1985PLC037697

Corporate Office: - 2<sup>nd</sup> Floor, Manek Plaza, Kalina, CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East),

Mumbai 400 098. Tel:- +91-22-68649800 Website : www.indiaforexonline.com

Email: info@ebixcash.com/corp.relations@ebixcash.com

RCI INDUSTRIES &

CIN: L74900DL1992PLC047055

Regd. Off.: B-97, ALL HEAVENS BUILDING

WAZIRPUR RING ROAD DELHI DL 110052

Phone: +91-11-27372194/97,

E-mail: info@rciind.com;

Website: www.rciind.com

POSTPONEMENT OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015, notice is hereby given

that due to unavoidable circumstances the

meeting of Board of Directors of the

Company which was re-scheduled on

Friday, 14th August, 2020 is postponed and

re-scheduled to be held on Monday, 31"

August, 2020, inter alia, to consider and approve the Audited Financial Result

(Standalone and Consolidated) for the

The said Notice may be accessed on the

Company's website at

https://www.rciind.com/ and the website of

For RCI Industries & Technologies Ltd.

BSE http://www.bseindia.com/.

Date: 14-08-2020

Place: New Delhi

Quarter and Year ended 31" March, 2020.

TECHNOLOGIES LIMITED

FINANCIAL EXPRESS

## hmt&

**HMT MACHINE TOOLS LIMITED** HMT Bhavan, # 59 Bellary Road, Bangalore- 560032

### NOTICE INVITING TENDER

HMT Machine Tools Limited invites tenders for "Design, Development, Implementation, Hosting and Maintenance of a Web based portal for Technology and Innovation Platform for Machine Tools Sector" on open source platform with payment gateway and database applications.

For details visit www.hmtmachinetools.com; www.hmtindia.com/tenders https://eprocure.gov.in/epublish/app

Last Date for submission of NIT is 02.09.2020

Deputy General Manager (CP & HR)

# ROSSARI ROSSARI BIOTECH LIMITED

Regd. Office: 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W) Mumbai - 400078 CIN: U24100MH2009PLC194818 Phone: +91 22 6123 3800 • Website: www.rossari.com

# Email: cs@rossarimail.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Friday, August 21, 2020, inter alia, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.rossari.com, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Date: August 14, 2020 Place: Mumbai

Parul Gupta Company Secretary

Saurabh Agrawal

### NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF

#### AMARA RAJA BATTERIES LIMITED

Registered Address: Renigunta Cuddapah Road, Karakambadi Tirupati, A. P. (india), AP 517520 IN

Saurabh Agrawal residing at 2601, The Imperial, B.B Nakashe Marg, Tardeo, Mumbai

Further, the said shares have been transferred to IEPF Authority, as the dividend amount remained unpaid.

Any person having any objection/claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above referred address within 15 days from this date, else the Company will endorse to the IEPF Authority for releasing the said shares from their demat a/c to my/our demat account, without insisting for production of the original share

Folio No.	Share Certificate Nos.	No. From	Distinctive No. To	No. of Equity Shares
40251	43710	7036501	7036600	100
40251	43714	7036901	7037000	100
40251	1491	14738406	14739405	1000
40251	3283	69863049	69863548	500
40251	811	3578281	3581280	3000

Place: Mumbai

# Ipca Laboratories Limited

Read. Off.: 48. Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067; Tel: 022 - 6647 4444 E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com CIN: L24239MH1949PLC007837

# NOTICE

Notice is hereby given that the 70" Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) on Thursday, 17" September, 2020 at 3.30 p.m. to transact the business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the Members of the Company.

The Annual Report for the financial year 2019-20 of which the Notice of 70" AGM is a part has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular. The Notice of the 70" AGM which is a part of the Company's Annual Report 2019-20 is also uploaded on the website of the Company

The Annual Report for the financial year 2019-20 of which the notice of the 70" AGM is a part is also available on the Company's website www.ipca.com. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for a electronic copy of the same by writing to the Company at investors@ipca.com.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 12" September, 2020 to Thursday, 17" September, 2020, both days inclusive, for the purpose of the Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed thereunder are as follows:

- The business may be transacted through voting by electronic means.
- Date and time of commencement of remote e-voting: Monday, 14" September, 2020 (9.00 a.m.).
- Date and time of end of remote e-voting: Wednesday, 16" September, 2020 (5.00 p.m.). Cut-off Date: Friday, 11" September, 2020.
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after despatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 11" September, 2020 may obtain the login ID and password by sending an request to evoting@nsdl.co.in by mentioning his Folio No. / DP ID and Client ID No. However, if any shareholder is already registered with NSDL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If any shareholder forgets his password, he can reset his password by using "Forgot User Details / Password" or "Physical User / Reset Password" option available on
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, 16" September, 2020.

www.evoting.nsdl.com or contact NSDL at Toll Free No: 1800 222 990.

- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 11" September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.
- the business to be transacted during the 70" AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the 70" AGM as mentioned above for remote e-Voting. Only those Members, who will be present in the 70° AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 70" AGM.
- The Annual Report for the financial year 2019-20 of which the Notice of the 70" AGM is a part is also available on the Company's website www.ipca.com and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com.
- connected with electronic voting.

Mr. Harish P Kamath

Corporate Counsel & Company Secretary Ipca Laboratories Limited

48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067;

Tel. No.: (022) 6210 6050; E-mail: investors@ipca.com

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Harish P Kamath

The Company is also providing remote e-voting facility to its members in respect of

ACS 6792

11. The shareholders may contact the Company Secretary for any grievances

Ms. Khyati Danani, Company Secretary Makers Laboratories Limited

with electronic voting.

Mumbai

August 14, 2020

54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 E-mail: investors@makerslabs.com; Tel: (022) 2868 8544; Fax: (022) 2868 8544

Company Secretary

#### **ANUH PHARMA LTD.** CIN: L24230MH1960PLC011586

Regd. Office: 3-A Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 Phone: +91 22 66227575; Fax: +91 22 66227600; Email: anuh@sk1932.com; Website: www.anuhpharma.com

INFORMATION REGARDING 60TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 60th Annual General Meeting (AGM) of the Member of ANUH PHARMA LTD. ('Company) will be held on Friday, September 11 2020 at 12.00 Noon IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visua Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013, and the Rules made thereunder read with General Circular dated Apri 08, 2020, General Circular dated April 13, 2020 and General Circular dated May 05, 2020, and other applicable circulars as issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) dated May12, 2020 (collectively referred to as "relevant circulars" without the physical presence of Members at a common venue

Members may note that, in terms of said relevant circulars the Annual Report of the Company for the financial year 2019-20 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.anuhpharma.com and also on the website of stock exchange viz. www.bseindia.com

Manner of Registration/updating Email addresses:

Members holding shares in physical mode and who have not registered updated their email addresses with the Company are requested to update their email addresses with the Registrar and Transfer Agents of the Company, viz. Bigshare Services Pvt. Ltd. on https://bigshareonline.com//InvestorRegistration aspx In case of any queries / difficulties in registering the e-mail address, such Members may write to investor@bigshareonline.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their e-mail addresse with the relevant Depository Participant(s).

Post successful registration of the email address, the shareholder would get so copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and

Password to enable e-voting for this AGM. Manner of Casting Vote through E-voting:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read wit Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (a amended) and the Circulars mentioned above. Company is providing facilit of remote e-voting to its Members through Central Depository Services (India Limited (CDSL). The instructions for attending the meeting through VC / OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above.

For Anuh Pharma Limited

GOVERNMENT OF TAMIL NADU

RURAL DEVELOPMENT AND PANCHAYAT RAJ DEPARTMENT

Re-TENDER NOTICE Roc No. A5/ 1013/2019 Dated: 14.08.2020

(E-TENDER)

2.E-bids are invited by the Project Director, DRDA, Tirunelveli under Two

Cover System for Supply of Battery Operated E-Cart for Solid waste

Management Activities to the Village Panchayats in Tirunelveli District, 156

3. The bid documents can be downloaded free of cost in the website

Last Date and Time and downloading and submission of Bid Documents | 27.08.2020 Up to 03.00 pm

Date: August 14, 2020 Place: Mumbai

DIPR/ 3061/TENDER/2020

**Bipin Shah Managing Director** (DIN: 00083244)

# TATA

**TATA POWER** The Tata Power Company Limited Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001. Tel: 91 22 6665 8282 Fax: 91 22 6665 8801

CIN: L28920MH1919PLC000567

Email: tatapower@tatapower.com Website: www.tatapower.com NOTICE OF RECORD DATE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that Wednesday, 2<sup>rd</sup> September 2020 has

been fixed as the Record Date for the purpose of payment of : Annual interest on the 1,600 - 9.15% Secured Redeemable Non-Convertible Debentures aggregating ₹ 6,62,500 each

Debentures, aggregating ₹ 16,00,00,000, both due on 17th September 2020.

. The redemption proceeds of the Series-J of these

For The Tata Power Company Limited H. M. Mistry

Company Secretary Place: Mumbai Dated: 14th August 2020

#### KERALA WATER AUTHORITY NOTIFICATION

Appointment of Advisor for GIS Related Activities in Kerala Water Authority

Kerala Water Authority invites applications for the post of Advisor on daily wage basis. Name of Post: Advisor for GIS related activities in KWA. No. of vacancies: One. Remuneration: Rs.5000/- per day inclusive of TA/DA on the days of engagement. The number of duties in a month may be limited to a minimum of 12 and a maximum of 15 days. The total emoluments shall not exceed Rs.75,000/- per month. Age: Not more than 65 years. Qualifications: Degree in Science/Engineering. Additional Qualifications: Hands on experience in water supply sector and an exposure to remote sensing. Experience: Ten years in GIS of which at least two years shall be in a leading role in GIS projects. Applications must be send to the Managing Director, Kerala Water Authority with bio-data and copies of certificates to prove age qualification, experience etc. on or before 5.00 pm on 20.08.2020. For detailed notification: www.www.kwa.kerala.gov.in.

Chief Engineer (HRD&GL Phone:8547638030. Jalabhavan, Thiruvananthapuram KWA-JB-GL-6-148-2020-21

> **BLB LIMITED** (CIN: L67120DL1981PLC354823)

H. No. 4760-61/23, 3rd Floor, Ansari Road, Daryaganj, New Delhi- 110002 Email id:- csblb@blblimited.com, Website:- www.blblimited.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 24th August, 2020 at the registered office of the Company viz. H. No. 4760-61/23, 3rd Floor, Ansari Road, Darya Ganj, New Delhi-110002, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for quarter ended or June 30, 2020 and other matters.

The intimation is also available on the website of the Company i.e. www.blblimited.com, also on the website(s) of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited

For and on behalf of **BLB LIMITED** 

27.08.2020 at 04.00 pm Date: 14.08.2020 Project Director, DRDA, Tirunelveli

Place: New Delhi

(Varsha Yadav) Company Secretary

Union Mutual Fund

For full details, visit www.tntenders.gov.in.

Date and Time of online opening of Bid Documents

Union Asset Management Company Private Limited

nos under the scheme Solid Waste Management 2018-19.

www.tntenders.gov.in from 15.08.2020 to 27.08.2020

Investment Manager for Union Mutual Fund

Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201

Registered Office: Unit 503, 5" Floor, Leela Business Park,

Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059

 Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268;
Non Toll Free. 022-67483333; Fax No: 022-67483401;
Website: www.unionmf.com;
Email: investorcare@unionmf.com

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF ALL THE SCHEMES ^ OF UNION MUTUAL FUND Change in address of Customer Service Center and Official Point of Acceptance of Computer Age Management Services

("CAMS"): Investors are requested to take note of the change in the address of the below mentioned Customer Service Center and Official Point of

Acceptance of CAMS, applicable to all Schemes ^ of Union Mutual Fund, with effect from August 17, 2020: Centre **Old Address New Address** 9 No. New town, opp. Jaswal Hotel, Daman Building. Opp Union Bank of India, Gandhi Road, Punjab, Moga Punjab, Moga-142001 Moga-142001

This Addendum forms an integral part of the SID and KIM of all the Schemes of Union Mutual Fund.

The SID and KIM of all the Schemes of Union Mutual Fund will stand modified to the extent mentioned above.

All other terms and conditions of the SID and KIM of all the Schemes of Union Mutual Fund will remain unchanged.

For Union Asset Management Company Private Limited (Investment Manager for Union Mutual Fund)

Place: Mumbai

Date: August 14, 2020

^ including Union Medium Duration Fund

DOCUMENTS CAREFULLY. Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc; Trustee: Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; Investment Manager:

Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED

incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability. Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/Customer Service Centres/distributors as well as from our website www.unionmf.com.

# Nippon inclia Mutual Fund

Wealth sets you free

MUTUAL

**Authorised Signatory** 

# Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

# **NOTICE NO. 48**

# **DIVIDEND DECLARATION**

**Record Date** August 20, 2020

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with August 20, 2020 as the record date:

ı	, ,		
	Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 13, 2020 (₹ per unit)
	Nippon India Fixed Horizon Fund XXXIV – Series 9 – Dividend Payout Option	Entire distributable surplus available in	1///
	Nippon India Fixed Horizon Fund XXXIV – Series 9 – Direct Plan – Dividend Payout Option	the scheme as on the Record date	12.3189

\*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable. Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout,

and statutory levy, if any. For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in

the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

**Authorised Signatory** Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

New Delhi



IP Rings Ltd. (A Member of the Amalgamations Group) (CIN: L28920TN1991PLC020232) Regd. Office: D-11/12, Industrial Estate

#### Maraimalai Nagar - 603 209. NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will | 2. Availability of Annual Report: be held on Friday, August 28, 2020 inter alia, to consider and take on record the unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2020.

The information contained in this Notice is also available on the Company's website at www.iprings.com For IP Rings Ltd.,

V Anantha Subramanian

Company Secretary Date : August 14, 2020

Place: Maraimalai Nagar

**EBIXCASH** WORLD MONEY

RAJEEV GUPTA

DIN: 00503196

Director

**EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED** (Erstwhile Weizmann Forex Limted) CIN: L65990MH1985PLC037697 Regd. Office: Forbes Building, Ground Floor, Charanjit Rai Marg,

Fort, Mumbai-400001 Tel:+91-22-68649800 | Email: corp.relations@ebixcash.com website: www.indiaforexonline.com

35<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING – ADDITIONAL INFORMATION INTIMATION

Shareholders may note that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) on Monday, September 28, 2020 at 3.30 p.m. The AGM is being held in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and

Annual Report for Financial Year 2019-20 will be sent to the shareholders whose email

addresses are registered with the Company/Depositories Participant(s). Shareholders

who have not yet registered their email address can get their email addresses registered by following the procedure given below: (I) Temporary registration of Email address: The shareholders can temporary register their email with the Company's RTA, Bigshare Services Private Limited, by clicking the link: https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the members would get a confirmation on their email id. In case of any queries,

members may contact through website https://bigshareonline.com/ i) Permanent registration of Email address: The shareholders can register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited. Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), BigShare Services Private Limited has already sent SMS to shareholders on their registered mobile number on June 10, 2020, with link to facilitate shareholders to register email. Shareholders can click on link given in SMS or may visit RTA website https://bigshareonline.com/

InvestorRegistration.aspx Kindly note that the Company's Corporate office is 2nd Floor, Manek Plaza, Kalina, CST Road, Vidya Nagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098. Tel:- +91-22-68649800 and its website is changed from www.weizmannforex.com to www.indiaforexonline.com and Email ID for the investors communication is changed from investors grievance @weizmann for ex. com to corp. relations @ebixcash.com The 35th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the

made available on the Company's website www.indiaforexonline.com, stock exchanges website i.e. www.bseindia.com, www.nseindia.com. The Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding share in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered email addresses will be provided

applicable laws on their registered email addresses in due course and will also be

For EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED (Erstwhile Weizmann Forex Limited)

**SUSHAMA KADAM** 

**COMPANY SECRETARY** 

Place: Mumbai Date: 14.08.2020

in the Notice to the shareholders.

Company at www.makerslabs.com.

MAKERS Makers Laboratories Limited CIN - L24230MH1984PLC0333389 Regd. Off.: 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (West),

E-mail: investors@makerslabs.com, Website: www.makerslabs.com NOTICE NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of Makers Laboratories Limited will be held through Video Conferencing / Other Audio Visual

Mumbai-400067. Tel: (022) 2868 8544

business as mentioned in the Notice convening the said meeting, which is e-mailed to the Members of the Company. The Annual Report for the financial year 2019-20 of which Notice of the 35" AGM is a part have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular. The Notice of the 35" AGM which is a part of the Company's Annual Report is uploaded on the website of the

Means (VC/OAVM) on Thursday, 10" September, 2020 at 3.30 p.m. to transact the

is a part is also available on the Company's website www.makerslabs.com. Members who have not received the Annual Report may download it from the Company's website or may request for a electronic copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID. Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the

Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain

The Annual Report for the financial year 2019-20 of which the notice of the 35" AGM

closed from Saturday, 5" September, 2020 to Thursday, 10" September, 2020, both days inclusive for the purpose of AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through

the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and

the relevant Rules prescribed thereunder are as follows: The business may be transacted through voting by electronic means.

Date & time of commencement of remote e-voting: Monday, 7" September, 2020 (9.00 am) Date and time of end of remote e-voting: Wednesday, 9"September, 2020 (5.00 p.m.

Cut-off Date: Friday, 4\* September, 2020. Any person, who acquires shares of the Company and has become member of the Company after dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. 4" September, 2020 may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.co.in or Company / Registrars by mentioning his Folio No. / DP ID and Client ID No. However, if any member is already registered with NSDL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forgot User Details / Password" or "Physical User / Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following Toll Free

E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on 9" September, 2020.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may also attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 4" September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual

General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their

shares of the paid-up equity share capital of the Company. The Company is also providing remote e-voting facility to its members in respect of the business to be transacted during the 35" AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the 35" AGM as mentioned above for remote e-Voting. Only those Members, who will be present in the 35" AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system in the 35" AGM.

10. The Annual Report for the financial year 2019-20 of which the Notice of the 35" AGM is a part is also available on the Company's website www.makerslabs.com and on the website of National Securities Depository Services Ltd. (NSDL) www.evoting.nsdl.com. 11. The shareholders may contact the undersigned for any grievances connected

> By Order of the Board For Makers Laboratories Limited Khyati Danani

> > ACS 21844

Mumbai

August 14, 2020

Mumbai Corporate Counsel & Company Secretary 14" August, 2020

(Standalone and Consolidated) for the guarter ended June 30, 2020.

For Rossari Biotech Limited

Maharashtra, 400034, am the registered holder(s) of the under mentioned shares held in the above said company, hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate

Date: August 14, 2020

# गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या नालासोपाऱ्यातील कोव्हिड योद्ध्यांचा भाजपा महिला मोर्चातर्फे सन्मान

वसई, दि. १४ (वार्ताहर) -कोव्हिड काळात स्वयंपाक गॅस वितरण करणाऱ्या नालासोपाऱ्यातील कर्मचाऱ्यांचा भाजपा वसई विरार जिल्हा महिला मोर्चातर्फे कोव्हिड योदध्ये म्हणून गौरवपत्र आणि वाफेचे स्टिमर भेट देऊन सन्मान करण्यात आला. नालासोपारा पूर्व येथील तनया गॅस एजन्सीच्या सर्व अधिकारी आणि घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.

वसई विरार जिल्हा भाजपचे

जाहिर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गांव मौजे

एकसाल, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, ग्रुप

ग्रामपंचायत एकसाल ह्यांचे हद्दीतील सर्व्हे नंबर

७०/७. क्षेत्र ०-२५-५० हेक्टर आर आकार ०-५५

पैसे व सर्व्हें नंबर २३ हिस्सा नंबर २ क्षेत्र ०-७७-००

हेक्टर आर पोट खराबा ०-०५-०० हेक्टर आर

आकार ०-६२ पैसे ह्या जिरायत जिमनीचे सध्याचे

मालक १. श्री. अजित नरहर वर्तक. रा. वरद

बंगलो, वरद विनायक लेन, विरार (पुर्व), तालुका

वसई, जिल्हा पालघर - ४०१३०५, २. श्री. रमेश

गणपत तांबे. रा. ७/बी, युनिक प्लाझा बंगलो,

विराट नगर, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा

पालघर-४०१३०३. हयांचेकडन आमचे अशील ही

कायमची निर्विवादपणे सर्व मालकी हक्कासहित

विकत घेत आहेत. आमचे अशीलांचे सदर प्रस्तावित

खरेदीस ज्या कुणाही व्यक्ती अथवा संस्थेचा गहाण,

दान, बक्षिस, फरोक्त, वापर, वहिवाट, जाण्याचा

येण्याचा मार्ग, वारसा, कुळ पोटगी, अग्रहक यावरुन

तसेच कोणत्याही कोर्ट-कचेरी, प्राधिकरण, मंच

वगैरे ठिकाणी कोणतेही स्वरुपाची केस. तकार. तंटा

अन्य कोणत्याही स्वरुपाचा वाद यावरुन हरकत

असल्यास, संबंधीतांनी हयाची माहिती कागदोपत्री

पुराव्यासहित आम्हास आमचे वाणी आळी, पापडी,

नो. पापडी, तालुका वसई, जि. पालघर, पिन -

४०१२०७ येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून १५ दिवसांच्या आत रजिस्टर पोस्टाने

पोहचेल अशी पाठवून घावी, अन्यथा सदर जमीन

मालकाची मालकी निर्विवाद आहे आणि कणाही

व्यक्ती वा संस्थेचा आमचे अशिलांच्या खरेदीस

हरकत नाही असे गृहित धरुन आमचे अशील

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने याद्वारे

सूचना देण्यात येते की, मे. रुमी

एक्सपोर्टस्, भागीदारी संस्था, त्यांचे

भागीदार श्री. संजय भिखाभाई वाघानी,

श्री. हरेश भिखाभाई वाघानी आणि श्री.

महेश व्ही. वाघानी यांचे गिरगाव

विभागाचा जमीन धारक सी. एस. क्र.

१४८७ वर उभी ७१९-प्रसाद चेंबर्स,

स्वदेशी मिल कंपाऊंड, ओपेरा हाऊस,

मुंबई-४०० ००४ येथे स्थित प्रसाद

चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह

सोसायटी लिमिटेड च्या १ ल्या

मजल्यावर परिसर धारक क्र. ११२ ए

आणि शेअर प्रमाणपत्र क्र. २०६/२१०

आणि २०५१/२०५५ मध्ये समाविष्ट

रु. ५०/- चे प्रत्येकी पाच पूर्ण देय

शेअर्स धारक विभिन्न क्र. २०६ ते २१०

आणि २०५१/२०५५ दोन्ही समाविष्ट

आणि २०५१ ते २०५५ (दोन्ही

समाविष्ट) शी असलेले नामाधिकार

सर्व व्यक्तींना उपरोक्त परिसराच्या

संदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण,

प्रभार, भेट, विश्वस्त, म्युनिमेंट,

वारसा, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार

किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे

कोणताही दावा काही असल्यास

लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना

२ रा मजला, मंत्री इमारत, गांगर

आयनेशनवर, गिरगाव चर्च समोर,

गिरगाव, मुंबई-४०० ००४ येथे सदर

सूचनेच्या १५ दिवसांच्या आत

कळविणे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे

सर्व दावे त्यागित आणि/किंवा

१४ ऑगस्ट, २०२० रोजी दिनांकीत

जाहीर सुचना

येते की, मौजे येऊर, तालुका व जिल्हा ठाणे,

सब रजिस्ट्रार ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील गट क्र

२३/४/प (प्लॉट क्र. ७) ज्याचे एकुण क्षेत्र १ हे. ३२ आर २० प्रती जिमनीपैकी ८१ आर ४०

प्रती (७/१२ प्रमाणे) जमीन जी १) नीला

प्रविण गुप्ते व २) प्रविण के. गुप्ते यांच्या

मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे व ती

त्यांनी त्या मिळकतीमधील सर्व अधिकार, हक्क

व हितसंबध माझ्या अशिलांना सर्व भारांपासुन

मुक्त विकण्याचे, हस्तांतरित करण्याचे आणि

तरी सर्व व्यक्ती ज्यांचा कोणताही दावा,

अधिकार, हक्क, हिस्सा किंवा हितसंबध सदर

मिळकतीबाबत किंवा विरुद्ध जसा विक्री,

गहाण (समन्याची किंवा इतर). अदलाबदल.

भार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, वारस, धारणाधिकार, परवाना, दान, मृत्यूपत्रीत, दान,

न्यास, पोटगी, कब्जा, सुविधाधिकार, जप्ती,

बोजा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क वा

अधिकार असेल त्यांनी त्यांच्या सदर

हक्काबाबत अथवा दाव्या बाबत कायदेशिर

दस्तऐवजासह लेखी स्वरुपात निम्न

स्वाक्षरीकारांना ह्या सुचनाच्या प्रसिध्दीच्या

तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा

अशा व्यक्तीचे कोणतेही दावे असल्यास ते

सोडुन दिले/त्यागले आल्याचे गृहीत धरून

आमचे अशिल कोणत्याही भाराशिवाय सदर

मिळकतीचा व्यवहार पुर्ण करण्याची कार्यवाही

करतील. याची नोंद घ्यावी. सदर तारखेनंतर

आलेल्या कोणत्याही दाव्याचा वा हक्काचा

दिनांकः १५/८/२०२० स्वप्निल भोसले

पत्ताः बी/८/१, सुकुर पार्क, मुंबई पुणे रोड, कळवा, ठाणे

(वकील मुंबई उच्च न्यायालय)

विचार केला जाणार नाही.

अभिहस्तांतरीत करण्याचे कबुल केले आहे.

तमाम जनतेस याव्दारे जाहीर सुचना देण्या

मुकेश जैन

वकील

परित्यागित करण्यात येईल.

तपासत आहे.

सही/

वकील

धनंजय सुधाकर चव्हाण

खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील.

अध्यक्ष राजन नाईक, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वसई विरार शहर महिला मोर्चाच्या जिल्हाअध्यक्षा प्रज्ञा कमलाकर पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तनया गॅस एजन्सीचे अध्वरी कुलकर्णी आणि पालघर सेल्स एरिया मॅनेजर श्रीवास्तव यावेळी आवर्जून उपस्थित होते. या वेळी गॅस एजन्सीतर्फे सर्व स्टाफला वाफ घेण्यासाठी स्टिमरही भेट म्हणून मोफत देण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासन

कोव्हिडने अख्या जगाला वेठीस धरले आहे. सगळेच देशवासी लॉकडाऊन मुळे अनेक सेवांअभावी त्रासले असताना अन्नाची कमी किंवा उपासमार होऊ नये म्हणून अन्न शिजविण्यासाठी लागणारा गॅस अशा परिस्थितीत सर्व देशवासीयांना वेळे-वर गॅस घरपोच देऊन ह्या लढाईत आपले अनमोल असे योगदान देणारे हे गॅस एजन्सीचे खरे योद्धे असून त्यांचा गौरव आणि कार्याचे कौतुक झालेच पाहिजे, अशा भावना संयोजक प्रज्ञा पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

# **EBTX CASH**

एबिक्सकॅश वर्ल्ड मनी इंडिया लिमिटेड (पूर्वीचे नाव वैझमॅन फोरेक्स लिमिटेड) सीआयएन : एल६५९९०एमएच१९९५पीएलसी०३७६९७ नों. कार्यालय : फोर्बस् बिल्डिंग, तळमजला, चरणजीत राम मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ तू. : +९१-२२-६८६४९८००, ई-मेल : corp.relations@ebixcash.com

वेबसाईट : www.indiaforexonline.com ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा – अतिरिक्त माहिती कळवण भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी द. ३.३० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होईल. सभेच्या सूचनेत मांडले जाईल ते कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम २०१३ च्या तरतदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) भारत सरकार आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेली सर्क्युलर क्र. १३/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि अन्य सर्व प्रयोज्य कायदे व सर्क्युलर्स यांच्या अनुपालनात एजीएम आयोजित केली जाईल

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात, ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना एजीएम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. ज्या भागधारकांनी अजूनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत ते खालील प्रक्रिया अनुसरून त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवून घ्यावेत : (I) ई-मेल ॲड्रेस ची तात्पुरती नोंदणी : भागधारक लिंक : https://bigshareonline.com/investor

registration.aspx वर क्लिक करून त्यानंतर सांगितल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून कंपनीचे आरटीए, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे त्यांचे ई-मेल तात्पुरते नोंदब् शकतात. ई-मेल ची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, सभासदांना त्यांच्या ई-मेल आयडी वर त्याची पुष्टी मिळेल. कोणतीर्ह शंका असल्यास सभासदांनी वेबसाईट https://bigshareonline.com/ मार्फत संपर्क साधावा. (॥) ई-मेल ॲड्रेस ची कायमची नोंटणी : भागधारक त्यांच्या ई-मेल ॲड्रेस ची नोंटणी इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत डिपॉझिटरी कडे आणि प्रत्यक्ष धारणाच्य

संबंधात कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरसीए), बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवू शकतात. कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) , बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपर्न यांनी आधीचा ई-मेल नोंदणी करणे भागधारकांसाठी सोपे व्हाव म्हणून लिंक सह १० जून, २०२० रोर्ज

त्यांच्या नोंदणीकत मोबाईल क्रमांकावर भागधारकांना एसएमएस पाठवले आहेत. भागधारक एसएमएर मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात किंवा आरटीए वेबसाईट https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx ला भेट देऊ शकतात. कृपया ध्यानात ठेवावे की, कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय आहे - २ रा मजला, माणेक प्लाझा, कलिना

सीएसटी रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८, द्. : +९१-२२-६८६४९८०० आणि तिची वेबसाईट www.weizmannforex.com पासूwww.indiaforexonline.com अशी बदलली असून गुंतवणूकदारांच्या पत्रव्यवहारासाठी ई-मेल आयर्ड investorsgrievance@weizmannforex.com पासून corprelations@ebixcash.com अस

३५ व्या एजीएम ची सूचना भागधारकांना प्रयोज्य कायद्यांनुसार लवकरच त्यांच्या नोंदवलेल्या ई-मेल ॲड्रेसवर पाठवली जाईल आणि ती कंपनीची वेबसाईट www.indiaforexonline.com, स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com, www.nseindia.com वर देखील उपलब्ध केली

इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएम च्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर द्रस्थपणे त्यांचे मत देण्याची एक संधी भागधारकांना दिली जाईल. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे भागधारक आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत भागधारकांना सूचनेत प्रवली जाईल.

एबिक्सकॅश वर्ल्ड मनी इंडिया लिमिटेड सार्ठ (पूर्वीची वैझमॅन फोरेक्स लिमिटेड)

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०८.२०२० कंपनी सेक्रेटरी

#### MAKERS मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन : एल२४२३०एमएच१९८४पीएलसी०३३३८९ नोंदणीकृत कार्यालय : ५४ डी, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७. दूर. (०२२) २८६८८५४४

#### ईमेल: investors@makerslabs.com वेबसाइट: www.makerslabs.com सूचना

भूचना याद्वारे देण्यात येते की, मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड यांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, दि. १० सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.३० वा. भा.प्र.वे. कंपनीच्या सभासदांना त्यांच्या ई-मेलवर सदर सभेमध्ये आयोजित सूचनेमध्ये विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व सचना ३५ वी एजीएम सभासदांना ईलेक्टॉनिक स्वरूपात पाठविण्यात येईल व ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीसह नोंदणीकृत आहेत वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह नोंदणीकृत आहेत. एजीएम व वार्षिक अहवालाची सूचना यांची प्रत्यक्ष प्रत ाठविण्याकरिता आवश्यकता असल्यास सभासदांनी एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलरसह जोडले जावे. ३५ वी एजीएमची सूचना व कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.makerslabs.com वर अपलोड केलेला आहे

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व ३५ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.makerslabs.com वर उपलब्ध आहे. ज्या सभासदांना वार्षिक अहवाल स्विकत झालेला नसेल त्यांनी कंपनीची वेबसाइटवरून डाउनलोड करावा वा वरील निर्देशित ईमेल आयडीवर कंपनीस लेखी स्वरूपात ईलेक्टॉनिक प्रत पाठवण्याची विनंती करावी.

३५ व्या एजीएमची सूचना जी वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.makerslabs.com वर उपलब्ध आहे. सभासद ज्यांना वार्षिक अहवाल प्राप्त झाला नसेल त्यांनी कंपनीची वेबसाइट वरून डाउनलोड करावे वा वरील निर्देशित ईमेल आयडी वर कंपनीस लेखी स्वरूपात इईलेक्ट्रॉनिक प्रतकरिता विनंती पाठवावी.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत कंपनीच्या सप्टेंबर, २०२० दरम्यान दोन्ही दिवस एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी अंतर्गत कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारपत्र नियम, २०१५ द्वारे व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीने त्यांच्या सभासदांना नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदानित ई-मतदान सेवेच्या मार्फत व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक सामान्य सभेची सूचना पाठविण्याकरिता अजेंडा बाबींवर मतदान करण्याचे अधिकार राखून आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत तपशील व संबंधित नियम अनुसा

- ईलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे मतदान मार्फत व्यवसांवर विचारविनीमय करण्यात येईल परोक्ष ई-मतदान सुरुवातीची तारीखा व वेळ : सोमवार, दि. ०७ सप्टेंबर, २०२० रोजी (९.०
- परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा व वेळ : बुधवार, दि. ०९ सप्टेंबर, २०२० (सायं. ५.००
- निर्धारित तारीखा : शुक्रवार, दि. ०४ सप्टेंबर, २०२०.

कोणाही व्यक्तीस कंपनीचे शेअर्स संपादन केलेले असल्यास त्यांनी कंपनीच्या सभासदांना सूचनेची पाठवणी करून शेअर्सचे निर्धारित तारीखा अर्थात दि. ०४ सप्टेंबर, २०२० अनुसार ईमेल evoting@nsdl.co.in द्वारे लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा वा कंपनी/निबंधक यांना त्यांचे फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लाएंट आयडी क्र. निर्देशित करावे. त्यानुसार, जर काही सभासद यांनी परोक्ष ई-मतदानाकरिता एनएसडीएल यांच्या आधीच नोंदणीकरण करावे व ते त्यांचे विद्यमान युजर आयडी व पासवर्ड त्यांचे मतदान करण्याकरिता उपयोगी होईल. जर त्यांनी पासवर्ड विसरल्यास त्यांनी पासवर्ड परत रिसेट करावा व फॉरगेट युजर तपशील/पासवर्ड वा प्रत्यक्ष युजर/रिसेट पासवर्डचा उपयोग करून ऑप्शन www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे वा एनएसडीएल वर टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा.

ई-मतदान दि. ०९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल. ज्या सभासदांनी एजीएममध्ये त्यांचे पहिले परोक्ष ई-मतदान केले असेल ते त्यांचे मतदान पुन्हा एकदा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतू मतदान करू शकत

कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात असतील त्यांची निर्धारित तारीखा दि. ०४ सप्टेंबर, २०२० रोजी असून वार्षिक सामान्य सभेमध्ये मतदान तसेच परोक्ष ई-मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. कंपनीच्या प्रदानित डिक्वटी शेअर भांडवलाचे त्यांचे शेअर्स योग्यरित्या सभासद मतदान हक बजावू शकतात.

कंपनीने ३५ व्या एजीएमच्या दरम्यान व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता त्यांच्या सभासदांना परोक्ष ई-मतदान सविधा प्रदान केली आहे. सभासद परोक्ष ई-मतदानाकरिता वरील निर्देशित ३५ व्या एजीएम दरम्यान ई-मतदानाकरिता सदर प्रक्रिया फॉलो करावी. केवळ तेच सभासद ३५ व्या एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात जे ३५ व्या एजीएममध्ये ई-मतदान प्रणाली मार्फत सक्षम असलेले परोक्ष ई-मतदान मार्फत ठरावांवर त्यांचे मतदान व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत उपस्थित राहू शकतात.

. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व ३५ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.makerslabs.com व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. (एनएसडीएल) www.makerslabs.com वर उपलब्ध आहे.

१.भागधारकांनी ईलेक्ट्रॉनिक मतदानासह काही चौंकशीकरिता अधोहस्ताक्षरित यांना संपर्क साधावा.

ह. ख्याती दानानी**.** कंपनी सचिव मेकर्स लॅबोरेटरिज लिमिटेड

५४डी, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७. ईमेल investor@makerslabs.com दूर. : ०२२-२८६८ ८५४४, फॅक्स : ०२२-२८६८

मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता ख्याती दानानी ठिकाण : मुंबई कंपनी सचिव दिनांक : १४ ऑगस्ट. २०२० एसीएस २१८४४

जिंदाल ड़ीलिंग ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन:

एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३ नोंद. कार्यालयः पाईप नगर, गाव-सुकेली, एन. एच. १७, बी. के. जी. रोड, तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, **दूर. क्र.**: 02888-236488

ईमेल:secretarial@jindaldrinlling.in संकेतस्थळ:www.jindal.com

सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ४७ अन्वये यादारे सचना देण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com यावर उपलब्ध

जिंदाल ड्रीलिंग अँण्ड इंडस्ट्रिज लि.करिता सौरभ अगरवाल ारुग्राम कंपनी सचिव

JINDAL

सभासदत्व क्र .: ए३६१६३

परिशिष्ट 4

नियम 8(1) पहा

ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी

निम्न स्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029</mark>)

सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रेक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड

र्न्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि

सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 31.01.2020 रोजी सूचनेत

नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.34,47,729**/-**(रूपये चौंतीस लाख सत्तेचाळीस हजार

सांतशे एकोणतीस फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBOR00408086 या रकमेची परत फेड करण्याची

देनांक 28.01.2020 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **प्रिया उत्पल चौधरी** 

**उर्फ प्रिया चौधरी आणि उत्पल श्याम चौधरी** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट)

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व

सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4)

सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या

अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 13.08.2020** रोजी

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, य

नालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स

लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.34,47,729**/-(रूपये चौंतीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे** 

**एकोणतीस फक्त)** पुढील व्याज <mark>28.01.2020</mark> पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य

कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.-2208,बावीसवा मजला वर, 3बी विंग, मापित अंदाजे 33.05 स्के.मी., 356 स्के.फीट

चे बरोबर, भाग स्टील्ट आणि पार्ट कमर्शियल +2 कॉमन पॉडियम +3 ते 23 अपर फ्लोर जे.पी.नोर्थ

एट्रियाने ओळखले जाणारे परिकल्प मध्ये, सर्व्हे हिस्सा नं.24-3पीटी, 21-2ए, 21-2बी, 22-2पीटी,

(सर्व्हे नं.22/2. गाव घोडबंदर वर, तालुका आणि जिल्हा ठाणे आणि रजीस्ट्रेशन जिल्हा आणि सब

जिल्हा ठाणे मध्ये, मिरा रोड महानगर पालिका मुंबई महाराष्ट्र स्कायलार्क रियलटर्स प्रायव्हेट लिमिटेड

रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

आणि जेपी इंफ्रा कन्सट्रक्शनस प्रा.लि. द्वारे निर्मित.

केले जात आहे.

तारीख: 13.08.2020

#### **PUBLIC NOTICE**

Be it known that I. Romesh Sobt S/o Sri Satpal Sobti, am owner of Flat No. BLE-261, in the complex known as "The Belaire", located ir DLF City, Golf Course Road, Gurgaon, Haryana, by virtue of the Registration No. 3809 executed in Gurgaon, Harvana, The said property was purchased from developer M/s DLF Ltd.

have lost/misplaced the following original documents of the said property: 1) Apartment buyer's Agreement No. 736 dated 20/11/ 2010-B-copy signed between developer & me. 2) Letter of possession dated 22/3/2012 Ref . No. DLF/CS/BLE261 issued by DLF in my favour. This has come to our notice recently. The same has been reported to police vide Lost Repor No. 2182-2020 dated 11/08/2020.

If any person (s) have found the same, kindly return to us on the address: Flat No. 29/30, 33 South, Opp. Sterling Apartments, Peddar Road, Mumbai - 400 026, Contact No: 022-23525414.

Date: 14.08.2020 Sd/-Romesh Sobti Place: Mumbai

महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड

सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०४५ नोंदणीकृत कार्यालयः पाईप नगर, गाव सकेळी. एन-एच १७ बी. के. जी. रोड. तालुका रोहा, जिल्हा रायगड ४०२१२६ महाराष्ट

दूर:०२१९४-२३८५११ ईमेलः secretarial@mahaseam.com वेबसाईट:www.jindal.com सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ४७ अनसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात व मंजूर करण्यासाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jindal.com व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स www.bseindia.com व www.nseindia.com यावरही उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड करिता श्री. कुमार सिंघल मुंबई

सही/

अधिकृत अधिकारी

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

JINDAL

#### KEYNOTE

किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे किनोट कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून जात) सीआयएन: L67120MH1993PLC072407

नोंदणीकृत कार्यालय : दी रुबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग

दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. द.: ०२२-६८२६६०००; फॅक्स : ०२२-६८२६६०८८; ई-मेल : info@keynoteindia.net; वेबसाईट: www.keynoteindia.net भागधारकांना सचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ( आयईपीएफ) अकाऊंट मध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड

ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') व त्याच्या त्यानंतरच्या दरुस्त्या यासह वाचता कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४ (६) च्या तरतुदींनुसार ही सूचना प्रकाशित केली आहे. रुल्स मध्ये मागील सात किंवा जास्त वर्षे भागधारकांनी ज्यांच्या संबंधात लाभांशाची रोकड केली

नाही किंवा त्यावर दावा केला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी ''आयईपीएफ'') अकाऊंट च्या नावात हस्तांतरित करण्याच्या तरतदी आहेत. . त्यानुसार, २०१२–२०१३ पासून सलग सात वर्षांसाठी ज्यांनी त्यांच्या लाभांशाची रोकड केली नाही किंवा त्यावर दावा केला नाही त्या भागदारकांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित केले जातील. रुल्स मध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या आवश्यकतांचे पालन

करून कंपनी ज्यांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटी अकाऊंट मध्ये हस्तांतरित होणस पात्र ठरले आहेत त्यासंबंधित भागधारकांना वैयक्तिक रित्या कळवेल. कंपनीने असे भागधारक आणि आयर्डपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटकडे हस्तांतरित व्हावयाच्या शेअर्सचे तपशील तिची वेबसाईट www.keynoteindia.net वर अपलोड केले आहेत. जर सबंधित भागधारकांनी ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत लाभांशावर दावा केला नाही तर रुल्स मध्ये

मांडलेल्या प्रक्रियेप्रमाणे पुढे कोणतीही सूचना न देता संबंधित भागधारकांनी धारण केलेल्या शेअर्सचे आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरण करण्याकरिता कंपनी आवश्यक पावले उचलली जातील. संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, त्यांच्या नावात नोंदणी केलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रह होईल व अपरक्राम्य असल्याचे समजले जाईल. भागधारकांनी पढ ध्यानांत ठेवावे की. कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे रुल्स नुसार आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंट मध्ये शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनीने नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यासंबंधात दिलेली एक पर्याप्त सचना समजावी.

संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवार्वे की, अशा हस्तांतरणानंतर, रुल्स मधील विहित प्रक्रियेनुसार ते आयईपीएफ ऑथॉरिटीकडून अशा शेअर्सवर उपर्जित झालेल्या सर्व लाभांसह आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावा न केलेले लाभांश असे दोन्ही परत मागू शकतात. पढील माहितीसाठी. संबंधित भागधारकांनी आमचे रजिस्टार अँड टान्स्फर एजंट मे. लिंक इनटाईम . इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दू. क्र. (०२२) ४९१८६२७०, ई-मेल : <u>iepf.shares@linkintime.co.in</u> येथे संपर्क साध शकतात

किनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

उदय एस. पाटील संचालक (डीआयएन:००००३९७८)

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड **राष्ट्रीय कार्यालय :** एचडीआयएल टॉवर्स, बी विंग, ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-

०००५१. विभागीय कार्यालय: दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., २ रा आणि ३ रा मजला ing Lives रुस्तमजी आर्केड, रुस्तमजी एकर्स, दिहसर पश्चिम, महाराष्ट्र-४०००६८

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ठिकाण : मंबई

दिनांक: १३ ऑगस्ट. २०२०

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ कायनान्त्रिअल ॲसेट्स ॲंड एन्कोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सूचनेच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. तारण मत्तांचे विचामेचनासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे

कर्जदार/हमीदारांचे नाव/	तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्ग्जाची
कर्ज कोड	(स्थावर मिळकत)	आणि रक्कम	तारीख
(कर्ज कोड क्र. ०००००८१०)/बोरिवली शाखा),	प्लॅट क्र. १०१, बिल्डिंग क्र १, रस्मी सिष्टार्थ, रामदेव पार्क, मिरा रोड-	१२/१९/२०१९ रोजीस रु. ११,१२,१०४/-	१०.०८.२०२०
श्रीकांत आनंदराव पाटणकर (कर्जदार) श्रध्दा श्रीकांत	पू, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ मिळकतीचे सर्व ते भाग आणि	रुपये अकरा लाख बारा हजार एकशे चार	
पाटणकर (सह-कर्जदार)	विभाग	आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००३५९४८)/मुंबई मेट्रो शाखा),	प्लॅट ऋ. दुकान ऋ. १८, बेसमेंट+तळ+१ ला मजला, ओशिवरा	१/२४/२०२० रोजीस	१०.०८.२०२०
सुफी-७२ गारमेंटस (कर्जदार) मोहसिन अब्बास	संदिपानी शिकशाक सीएचएसएल, लिंक रोड, मेगा मॉल जवळ,	रु. १५१,३२,७५७/– रुपये एक कोटी	
सयेद (सह-कर्जदार) फातिमा अंजुम काबिर सयेद	ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४००१०२	एकावन्न लाख बत्तीस हजार सातशे सत्तावन्न	
(सह-कर्जदार २)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००४३१०६)/दहिसर शाखा), अस्वाद अनवर मोटरवाला (कर्जदार) अनवर हबिब मोटरवाला (सह-कर्जदार)	प्लॅट क्र. १०, ३ रा मजला, प्लॉट १२९, इरफान हाऊस, दी ग्रीन लॅन्ड सीएचएसएल, डॉ. ए नायर मार्ग, वॉकहार्ड हॉस्पिटल च्या पुढे, आग्रीपाडा, महालक्ष्मी पूर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००११ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	९/२६/२०१९ रोजीस रु. ३६,०७,३७३/–रुपये छत्तीस लाख सात हजार तीनशे त्र्याहत्तर आणि शून्य पैसे मात्र	१०.०८.२०२०
(कर्ज कोड क्र. ०००२६३३६)/मुंबई मेट्रो शाखा),	प्लॅट क्र. १०२, १ ला मजला, एन जी वेदांत सीएचएसएल, बेवेंली पार्क,	२/१८/२०१९ रोजीस	१०.०८.२०२०
अशिष विजय गोयल (कर्जदार) रेनू विजय गोईल	आरबीके स्कूल समोर, मिरा रोड, पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७	रु. १२,१०,३८०/– रुपये बारा लाख दहा	
(सह-कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	हजार तीनशे ऐंशी आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००७७८५)/	दुकान क्र. १२०, तळ मजला, हिरा पन्ना शॉपिंग सेंटर, भूलाबाई देसाई रोड	१२/१९/२०१९ रोजीस	१०.०८.२०२०
ठाणे शाखा), अझर ए शेख (कर्जदार)	आणि ताडदेव रोड जंक्शन, हाजी अली, महालक्ष्मी पश्चिम, मुंबई	रु. ९९,१५,६२३/- रुपये नव्याण्णव लाख	
रुखसाना बेगम गुलाम हुसेन (सह-कर्जदार)	उपनगर, महाराष्ट्र–४०००२६ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	पंधरा हजार सहाशे तेवीस आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००४३०५३)/ दहिसर शाखा), रश्मी एच फसारेय (कर्जदार) केशवर पुरोहित (सह–कर्जदार)	पलॅट क्र. बी/२०४ आणि ए/३०३, २ रा आणि ३ रा मजला, साई स्वर्ग ३, राजपूत मॉल मागे, काशिवाडी, बोईसर तारापूर रोड समोर, पस्थाल बोईसर पश्चिम, पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१५०१ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	८/२८/२०१९ रोजीस ह. ४५,४५,०७४/-हगये पंचेचाळीस लाख पंचेचाळीस हजार चौऱ्याहत्तर आणि शून्य पैसे मात्र	१०.०८.२०२०
(कर्ज कोड क्र. ०००२३७३४)/मुंबई मेट्रो शाखा), चेतन प्रभाशंकर जोशी (कर्जदार) सीजेक्स बायोकेम प्रा. लि. (सह-कर्जदार) जयेश प्रभाशंकर जोशी (सह-कर्जदार २)	पत्तेंट ऊ. ३०, ४ था मजला, सीता महल सीएचएसएल, पासी जनरल हॉस्पिटल जवळ, बोमनजी पेटीट रोड, केम्प्स् कॉर्मर, मुंबई, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००३७ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१२/१८/२०१९ रोजीस रु. २,७८,०४,९७२/ – रुपये दोन सत्याऍशी लाख चार हजार नऊशे बाहत्तर आणि शून्य पैसे मात्र	१०.०८.२०२०
(कर्ज कोड क्र. ००००३६३०)/फोर्ट शाखा),	प्लॅट क्र. २०१, २ रा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. १, वर्धमान रेसि.	७/२६/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
सुब्रतकुमार जेना (कर्जदार) माऊ सुब्रत जेना	भाग २, ८, पशाने, ता. कर्जत, वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-	रु. १३,४४,५६५/- रुपये तेरा लाख चव्वेचाळीस	
(सह-कर्जदार)	४२१५०३ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	हजार पाचशे पासष्ट आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००१४३०५)/वसई शाखा),	फ्लंट क्र. २०७, २ रा मजला, बी विंग, देवान सदन सीएचएसएल,	४/२३/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मोहनलाल एम गेहलोत (कर्जदार) पपियादेवी	पांचाळ नगर, स्टेशन रोड लगत, मधुरा हॉस्पिटल जवळ, वसई पश्चिम,	रु. ३४,९७,९३२/-रुपये चौतीस लाख सत्याण्णव	
मोहनलाल गेहलोत (सह-कर्जदार)	ठाणे, महाराष्ट्र-४०१२०२ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	हजार नऊशे बत्तीस आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड क्र. ०००३६१५०)/मुंबई मेट्रो शाखा),	युनिट क्र. ४०३, ४ था मजला, कोटिया निर्माण सीएचएस, न्यू लिंक रोड, गाव	१२/१९/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मिडिया लेक्झिकॉन (कर्जदार) शेखर मेनन	अबिवली, लक्ष्मी इंडस्ट्रयल इस्टेट, जवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई, मुंबई	रु. ९,०४,७४८/ – रुपये नऊ लाख चार हजार	
(सह–कर्जदार) श्वेता रोहिरा (सह–कर्जदार २)	उपनगर, महाराष्ट्र-४०००५८ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	सातशे अठ्ठेचाळीस आणि शून्य पैसे मात्र	
(कर्ज कोड ऋ.०००८९७४)/ठाणे शाखा लोकेश	पलॅट क्र. १०१, १ला मजला, पुष्प कमळ बिल्डिंग, हॅपी होम्स	११/१९/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
आर. त्यागी (कर्जदार)	सीएचएसएल, नेहरु रोड, सहार हॉटेल आणि पश्चिम एक्स्प्रेस	रु. ३,८९,८७,३०५/–	
रेखा अजय त्यागी (सह-कर्जदार)	हायबेजबळ, विलेपालें पूर्व, मुंबई, उपनगर, महाराष्ट्र-४०००४७	रुपये तीन कोटी एकोणनव्यद लाख सत्याऍशी	
स्वॉफ्ट टच एव्हीएशन प्रा. लि. (सह-कर्जदार २)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	हजार तीनशे पाच आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड ऋ.०००२८२३२)/मुंबई मेट्रो शाखा), संतोष ठाक्र (कर्जदार) सरिता संतोष ठाक्र (सह-कर्जदार) स्वॉफ्ट टच एव्हीएशन प्रा. लि. (सह-कर्जदार २)	पर्लेट क्र. ०१, तळ मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. ३, नागेश्वर सीएचएसएल, साई बाबा मंदिराजवळ, साई नगर रोड, नीलेमोरे, नालासोपार पिल्सम, पालसर, ठाणे, महाराष्ट्र – ४०१ २०३, मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१२/१९/२०१९ रोजीस रु. १६,३३,२६९/– रुपये सोळा लाख तेतीस हजार दोनशे एकोणसत्तर आणि पैसे शून्य मात्र	१०.०८.२०२
(कर्ज कोड क्र.०००३५९४९)/मुंबई मेट्रो शाखा),	पलॅट क्र. २०२, २रा मजला, बिल्डिंग क्र. १, मेरीगोल्ड सीएचएसएल,	१२/१८/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मेसर्स मिडिया लॅक्सीकॉन (कर्जदार) शेखर मेनन	ओशिवरा म्हाडा कॉम्प्लेक्स, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिजवळ, अधेरी	रु. १,६४,०२,३७०/– रुपये एक कोटी	
(सह-कर्जदार)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००५३ मिळकतीचे सर्व ते भाग	चौसष्ट लाख दोन हजार तीनशे सत्तर आणि पैसे	
श्वेता रोहीरा (सह-कर्जदार २)	आणि विभाग	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००३६१४४)/मुंबई मेट्रो शाखा),	पलॅट क्र. २०२, २रा मजला, बिल्डिंग क्र. १, मेरीगोल्ड सीएचएसएल,	१२/१९/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मेसर्स मिडिया लॅक्सीकॉन (कर्जदार)	ओशिवरा म्हाडा कॉम्प्लेक्स, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिजवळ, अंधेरी	रु. ११,५७,३८६/ – रुपये अकरा लाख	
शेखर मेनन (सह–कर्जदार)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००५३ मिळकतीचे सर्व ते भाग	सत्तावन्न हजार तीनशे शह्याऐंशी आणि पैसे	
श्वेता रोहीरा (सह–कर्जदार २)	आणि विभाग	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००३५९५२)/मुंबई मेट्रो शाखा),	पलॅट क्र. २०२, २रा मजला, बिल्डिंग क्र. १, मेरीगोल्ड सीएचएसएल,	१२/१८/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मेसर्स मिडिया लॅक्सीकॉन (कर्जदार)	ओशिवरा म्हाडा कॉम्प्लेक्स, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिजवळ, अंधेरी	रु. १,२०,१६,४८२/ – रुपये एक कोटी वीस	
शेखर मेनन (सह–कर्जदार)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००५३ मिळकतीचे सर्व ते भाग	लाख सोळा हजार चारशे ब्याऐंशी आणि पैसे	
श्वेता रोहीरा (सह–कर्जदार २)	आणि विभाग	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००३५९५१)/मुंबई मेट्रो शाखा),	पतंट क. २०२, रा मजला, बिल्डिंग के. १, मेरीगोल्ड सीएचएसएल,	१२/१८/२०१९ रोजीस	१०.०८.२०२
मेसर्स मिडिया लॅक्सीकॉन (कर्जदार)	ओशिवरा म्हाडा कॉम्प्लेक्स, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिजवळ, अंधेरी	रु. १,२०,१६,४८२/ – रुपये एक कोटी वीस	
शेखर मेनन (सह-कर्जदार)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४०००५३ मिळकतीचे सर्व ते भाग	लाख सोळा हजार चारशे ब्याऍशी आणि पैसे	
श्वेता रोहीरा (सह-कर्जदार २)	आणि विभाग	शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००२६८५०)/मुंबई मेट्रो शाखा), सतीष कसबे (कर्जदार) मनिषा कसबे (सह–कर्जदार)	पत्तंट क्र. २०३, दुसरा मजला, बिंग डी, ड्रिम्स ।, थिरज ड्रिम्स बिल्डिंग क्र. १ सीएचएसएल, एतबीएस मार्ग, भांडुप (ग.), मुंबई उपनगर, महाराष्ट्र–४०००७८ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१/२५/२०१९ रोजीस रु. १,९९,९९,७१३/– रुपये एक कोटी एकोणीस लाख नव्यान्नव हजार सातशे तेरा मात्र आणि पैसे शून्य मात्र	१०.०८.२०२
(कर्ज कोड क्र.०००९०७९)/कल्याण शाखा), हिरालाल मौर्या (कर्जदार) गीता देवी एच मौर्या (सह-कर्जदार)	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, बी विंग, साईदुर्गा हिल्स, गौतम नगर, नेरुळ-कसेळे रोड, कर्जत रायगड, महाराष्ट्र-४१ ०२०१ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१०/२९/२०१९ रोजीस रु. १८,५१,९६१/– रुपये अठरा लाख एकावन्न हजार नऊशे एकसष्ट आणि पैसे शून्य मात्र	१०.०८.२०२
(कर्ज कोड क्र.०००३२८६७)/मुंबई मेट्रो शाखा), जंगबहाद्र् मार्कंडेय राय (कर्जदार) रिटा जंगबहाद्र् राय (सह-कर्जदार)	फ्लंट क्र. २६, तळ मजला, बी बिंग, शिवाई सीएचएसल, एस. के. बोळे मार्ग, दागदीवाडी, फेडरल बैकेजवळ, दादर (५.), मुंबई, मुंबई उपनगर, महाराष्ट्र -४०००२८ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	११/१९/२०१९ रोजीस रु. ३९,६५,८९९/– रुपये एकोणचाळीस लाख पासष्ट हजार आठशे नव्यान्नव आणि पैसे शृत्य मात्र	१०.०८.२०२
(कर्ज कोड क्र.००००३२५३)/भोईसर शाखा),	पर्लेट क्र. ३०४, ३रा मजला, ई विंग, प्लॉट क्र. ३, ऑचिंड बिल्डिंग,	११/१९/२०१९ रोजीस रु.१४,६५,७४३/-	१०.०८.२०२
संतोष कुमार एम यादव (कर्जदार) अंजूदेवी आर	ग्रीन पार्क, पाच मार्ग, सीआयएसएफ कॉलनीच्या पुढे, बोईसर पश्चिम,	रुपये चौदा लाख पासष्ट हजार सातशे त्रेचाळीस	
यादव (सह-कर्जदार)	पालघर, महाराष्ट्र – ४०१ ५०१ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.००००२७१)/भिवंडी शाखा),	फ्लॅंट क्र. ४०४, ४था मजला, ए बिंग, सानिया हाईट्स, मिलत नगर	८/२८/२०१८ रोजीस	११.०८.२०२
समीर तनवीर कुडाई (कर्जदार) कौसर समीर कुडाई	जबळ, ममता हॉस्पिटल जबळ, वंजारपट्टी, भिवंडी, ठाणे, ठाणे-	रु. ३२,१४,२१९/ – रुपये बत्तीस लाख चौदा	
(सह-कर्जदार)	४२१३०२, महाराष्ट्र, मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	हजार दोनशे एकोणीस आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००३२८४९)/मुंबई मेट्रो शाखा), सुनिता सचिन भोसले (कर्जदार) सचिन विट्ठलराव भोसले (सह-कर्जदार)	फ्लॅट क्र. १३०१, १३ वा मजला, सी विंग, सावळाराम सृष्टी आयकॉन प्लाझा जवळ, आरटीओ रोड, कल्याण पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०१ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	११/१९/२०१९ रोजीस रु. ४६,११,६८८/ – रुपये शेहेचाळीस लाख अकरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	११.०८.२०२
(कर्ज कोड क्र.०००२६६०७)/मुंबई मेट्रो शाखा),	फ्टॅट क्र. ५०३, ५वा मजला, डी/४ विंग, पनवेलकर संकुल, सिद्धी	१०/२९/२०१९ रोजीस	११.०८.२०२
स्वप्निल डी. पराडकर (कर्जदार) सुप्रिया एस.	सिटीजवळ, गाव-खरवई, बदलापूर (पू.), ठाणे -४२१५०३ मिळकतीचे	रु. १०,६४,१८४/– रुपये दहा लाख चौसष्ट	
पराडकर (सह-कर्जदार)	सर्व ते भाग आणि विभाग	हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि पैसे शून्य मात्र	
(कर्ज कोड क्र.०००२७४६७)/मुंबई मेट्रो शाखा), शुभम डेव्हलपर (कर्जदार) मोहम्मद उमेर अब्दुल रेहमान शेख (सह-कर्जदार) शाहेझाब कयुम खान (सह-कर्जदार २)	पलंट क्र. ३०१, ३रा मजला, जी विंग, पायोनीयर हाईट्स, रेसिडेन्सी-२, होरायझेशन सीएचएसएल, दौलत नगर, सांताकुझ पश्चिम, मुंबई, उपनगर, महाराष्ट्र-४०००५४ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	१०/२९/२०१९ रोजीस रु. १,४९,०४,०००/- रुपये एक कोटी एकोणपन्नास लाख चार हजार आणि पैसे शून्य मात्र	११.०८.२०२
(कर्ज कोड क्र.००००२२७)/धरवर इीरपलह), दयानंद पांडुरंग सावंत (कर्जदार) दिव्या दयानंद सावंत (सह-कर्जदार)	फ्लॅट क्र. १०३, दुसरा मजला, विंग ए भागिरथ गुरुशकुल बिल्डिंग, शिवाजी नगर रोड, गिरिश कॉम्प्लेक्स जवळ, वाडा, ठाणे – ४२१ ३०३ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	५/२०/२०१९ रोजीस रु. १०,८५,५४६/- रुपये दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे शेहेचाळीस आणि पैसे शृत्य मात्र	११.०८.२०२

फ्लॅट क्र. २०९, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ५, ड्रिमगर्ल, गेस्ट ब्रुडक,

गाव, वाडा, मुंबई उपनगर -४०००५५ मिळकतीचे सर्व ते भाग आणि

फ्लॅट क्र. ००१, चिंतामणी को.ऑप. हाऊ सोसा. महाराष्ट्र नगर, एम. पी.

रोड, टेलिफोन एक्स्चेंज कार्पेट मागे डोंबिवली, पश्चिम, ठाणे महाराष्ट्र

फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, विंग बी, जास्मीन अपार्टमेंट आसेडपाडा सुदर्शन गार्डन, राजमुद्रा हॉटेल जवळ, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -

४२१२०२ मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

४२१२०१मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

(कर्ज कोड क्र.००००३५९९)/फोर्ट शाखा), संतोष

शाखा) प्रविण ए. चन्ने (कर्जदार) वैशाली प्रविण चन्ने

(कर्ज कोड क्र.००००००६)/खारघर शाखा) महेंद्र . महेश बिर्जे (कर्जदार) रुपाली महेंद्र बिर्जे (सह-

पी. मोहीते (कर्जदार

(सह-कर्जदार)

दिनांकः १५.०८.२०२०

ठिकाणः मुंबई

ज्योती संतोष मोहिते (सह–कर्जदार)

(कर्ज कोड क्र.०००४१४३४)/ठाणे-नौपाडा

१०/२९/२०१९ रोजीस

रु. १३,८२,३८५/ – रुपये तेरा लाख ब्याऐंश हजार तीनशे पंच्याऐशी आणि पैसे शून्य मात्र

११/१९/२०१९ रोजीस

s. २७,७६,४६१/- रुपये सत्तावीस लाख

शह्यात्तर हजार चारशे एकसष्ट आणि पैसे शून्र

११/१९/२०१९ रोजीस रु. १८,८५,८१२/ - रुपये अठरा लाख

गंच्याऐंशी हजार आठशे बारा आणि पैसे शून्य मात्र

११.०८.२०२०

(प्राधिकृत अधिकारी

दिवाणी हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ कंपनी योजना अर्ज क्र. ५४५ सन २०१९ मधील

कंपनी योजना याचिका क्र. ९७७ सन २०२०

कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या

आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि वेळोवेळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापिक नियमांच्या प्रकरणात;

आणि

राजेंद्र फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, पहिली हस्तांतरक कंपनी, **कॅलप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट** लिमिटेड, दुसरी हस्तांतरक कंपनी, मॅग्निफिसंट ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, तिसरी हस्तांतरक कंपनी आणि वायुद्त ट्रेडिंग लिमिटेड, चौथी हस्तांतरक कंपनी सह रेमी फायनान्स ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरिती कंपनीच्या एकत्रिकरणाच्या

राजेंद्र फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी ) अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे ) नोंदणीकृत कार्यालय आहे प्लॉट क्र. ११, कामा ) इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३. ) ...याचिकाकर्ता कंपनी क्र. १ कॅलप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी ) अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे ) नोंदणीकृत कार्यालय आहे प्लॉट क्र. ११, कामा ) इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३. ) ...याचिकाकर्ता कंपनी क्र. २ मॅग्निफिसंट ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी ) अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे )

नोंदणीकृत कार्यालय आहे प्लॉट क्र. ११, कामा ) इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३. ) ...याचिकाकर्ता कंपनी क्र. ३ वायुद्त ट्रेडिंग लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ ) अंतर्गत स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय

आहे प्लॉट क्र. ११, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३.

रेमी फायनान्स ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट ) **लिमिटेड,** कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित ) कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे प्लॉट क्र. ११, )

कामा इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ) याचिकेची सूचना

) ...याचिकाकर्ता कंपनी क्र. ५

) ...याचिकाकर्ता कंपनी क्र. ४

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका राजेंद्र फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, पहिली हस्तांतरक कंपनी, कॅलप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, दुसरी हस्तांतरक कंपनी, मॅग्निफिसंट ट्रेडिंग ्रे प्रायव्हेट लिमिटेड, तिसरी हस्तांतरक कंपनी आणि वायुद्त ट्रेडिंग लिमिटेड, चौथी हस्तांतरक कंपनी सह रेमी फायनान्स ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी द्वारे सादर करण्यात आली होती, जी ३१ जुलै, २०२० रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई विशेष खंडपीठाद्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका २७ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे पाठविणे आवश्यक आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या विकलांद्वारे पुरविण्यात येईल.

सदर दिनांक १४ ऑगस्ट, २०२०

राजेश शाह ॲण्ड कं. करिता मे. राजेश शाह ॲण्ड कं. याचिकार्त्यांकरिता वकील १६, ओरिएंटल बँक बिल्डिंग,

याचिकार्त्यांकरिता वकील

३०, निगनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई-४००००१